

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक: विसयो-२०२३/प्र.क्र.१५१/विसयो
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- २६ फेब्रुवारी, २०२४.

वाचा :-

१. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०१८/प्र.क्र.६२/ विसयो, दि. २० ऑगस्ट, २०१९.
२. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०२३/प्र.क्र.६/कार्यासन-६, दिनांक:- ०२ मे, २०२३.
३. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०२३/प्र.क्र.४७/ विसयो, दि. ११ मे, २०२३.
४. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०२३/प्र.क्र.०६/कार्यासन-६, दिनांक ३१ मे, २०२३.
५. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०२३/प्र.क्र.४७/विसयो, दि. ०२ जून, २०२३.
६. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०२३/प्र.क्र.०६/कार्यासन-६, दि.१७ ऑक्टोबर, २०२३.
७. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०२३/प्र.क्र.४७/विसयो, दि. १८ ऑक्टोबर, २०२३.
८. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०२३/प्र.क्र.०६/कार्यासन-६, दि.१० नोव्हेंबर, २०२३.
९. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०२३/प्र.क्र.७८/विसयो, दि. १० नोव्हेंबर, २०२३ व ०७ फेब्रुवारी, २०२४.

शासन निर्णय :-

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रु.१२०,००,००,०००/- (रुपये एकशे वीस कोटी फक्त) इतकी अर्थसंकल्पिय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. सदरहू योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद रु.१२०,००,००,०००/- व पावसाळी अधिवेशनातील मंजूर पुरवणी रु.१००,००,००,०००/- इतका निधी संदर्भ क्र. ३,५, ७ व ९ येथील शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यात आला आहे. आता वित्त विभागाने हिवाळी अधिवेशनातील मंजूर पुरवणी रु.४०,००,००,०००/- इतका निधी वितरीत केला आहे.

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एप्रिल, २०२३ ते मार्च, २०२४ या कालावधीच्या खर्चासाठी हिवाळी अधिवेशनातील मंजूर पुरवणी मागणी रु.४०,००,००,०००/- (रुपये चाळीस कोटी फक्त) या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरीत करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे. तसेच मासिक विवरण पत्रानुसार निधी पुढे / मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व सनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे.

२. सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की, सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्र.३ New CO Code वर संबंधित जिल्ह्याना निधी वितरीत करण्यात आलेला आहे. त्यांनी वितरीत केलेल्या

अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे. सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कळविलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे.

३. सदरहू निधीमधून झालेला खर्च "मागणी क्रमांक टी-५, मुख्य लेखाशीर्ष २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२-समाजकल्याण, ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना, (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना (ओटीएसपी), (०२) (०३) संजय गांधी निराधार अनुदान योजना (कार्यक्रम), ५०-इतर खर्च, (२२३५ सी १६१) " या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा.

४. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, सदर देयके कोषागारात सादर करण्याची दक्षता घ्यावी. तसेच त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

५. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असेही कळविण्यात येते की, त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालांच्या कार्यालयात नोंदविलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाचे विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखा परीक्षण कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्याची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास, तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांवर राहील.

६. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ, क्र.११८/२०२४/व्यय-१४, दि.०२ फेब्रुवारी, २०२४ आणि आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२०२३/प्र.क्र.०६/कार्यासन-६, दि. १४ फेब्रुवारी, २०२४ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०२२६१२०८५४१३२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रशान्त पुं. वाघ)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सर्व विभागीय आयुक्त, पुणे/कोकण/नाशिक/नागपूर/अमरावती व औरंगाबाद
२. सर्व जिल्हाधिकारी.
३. संचालक, लेखा व कोषागारे, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, महाराष्ट्र राज्य, मुंबई
४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई (२ प्रती)
५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
६. महालेखापाल, महाराष्ट्र १/२, (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर.
७. वित्त विभाग, अर्थसंकल्प ३, ४, ५ अर्थोपाय व व्यय १४, मंत्रालय, मुंबई
८. आदिवासी विकास विभाग, कार्यासन-६, मंत्रालय, मुंबई.
९. सह सचिव (अर्थसंकल्प), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. सहाय्यक संचालक (वित्त व लेखा), लेखापरिक्षण कक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. निवड नस्ती, विसयो.

विवरणपत्र			
शासन निर्णय क्र.विसयो-२०२३/प्र.क्र.१५१/विसयो, दिनांक : २६ फेब्रुवारी, २०२४.			
संजय गांधी निराधार अनुदान योजना (अनुसूचित जमाती)			
			(रक्कम रुपयात)
अ. क्र.	जिल्हा	नियंत्रक अधिकारी क्रमांक	एप्रिल, २०२३ ते मार्च, २०२४
१	२	३	४
१	मुंबई शहर	N००२८	१००००००
२	मुंबई उपनगर	N००२९	१००००००
३	ठाणे	N००३६	३००००००
४	रायगड	N००१२	२००००००
५	रत्नागिरी	N००२३	१००००००
६	सिंधुदूर्ग	N००१८	१००००००
७	पालघर	N००३७	१५००००००
	कोंकण विभाग		२४००००००
८	नाशिक	N०००६	१५००००००
९	धुळे	N००२६	१०००००००
१०	जळगाव	N००१०	१०००००००
११	अहमदनगर	N००३०	१०००००००
१२	नंदुरबार	N००२७	१०००००००
	नाशिक विभाग		५५००००००
१३	पुणे	N००४०	३००००००
१४	सोलापूर	N००१९	२००००००
१५	सातारा	N००३२	२००००००
१६	सांगली	N०००८	०
१७	कोल्हापूर	N००३९	०
	पुणे विभाग		७००००००
१८	नागपूर	N००१४	२६९०३२५०
१९	वर्धा	N००२५	१३८४२३००
२०	चंद्रपूर	N००२१	२८७४०७००
२१	भंडारा	N००३३	५९३८३००
२२	गडचिरोली	N००१३	२३३५६१००
२३	गोंदिया	N००२४	८७७००००
	नागपूर विभाग		१०७५५०६५०
२४	अमरावती	N००११	१४१३३८००
२५	अकोला	N००४१	४६९६६००
२६	यवतमाळ	N०००७	२४४६५८००
२७	बुलढाणा	N००३८	३६०००००
२८	वाशिम	N००२२	५११३४००
	अमरावती विभाग		५२००९६००
२९	औरंगाबाद	N००३५	१२१९१८००
३०	बीड	N००३४	९०११४५०
३१	नांदेड	N००३१	८८७१४००
३२	परभणी	N००१६	३३६०६००
३३	उस्मानाबाद	N००२०	३९५००००
३४	जालना	N००१५	४२५१०००
३५	लातूर	N०००९	४२२१४००
३६	हिंगोली	N००१७	४३१२५००
	औरंगाबाद विभाग		५०१७०१५०
	शासनस्तरावर शिल्लक रक्कम		१०४२६९६००
	एकूण		४००००००००